

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक २७ जुलै, २०१६ / श्रावण ५, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) मुख्यमंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण मंत्री | | |
| (३) खनिकर्म मंत्री | | |
| (४) राजशिष्टाचार मंत्री | | |
| (५) पर्यटन मंत्री | | |
| (६) कामगार, कौशल्य विकास,
माजी सैनिकांचे कल्याण मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ४६

एन.जी.आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथील दिलासा
सामाजिक संस्थेचे सुलभ शौचालय रद्द करण्याबाबत

(१) * २२४५४ श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) एन.जी.आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे दिलासा सामाजिक संस्थेच्यामार्फत
“पे अँड युज” हया तत्वावर टेंबी पुलाच्या खाली महापालिका एम/प. चे मुकादम
श्री.चंद्रकांत पवार यांच्या पत्नीच्या नावे सन २०१५-१६ मध्ये वा त्यादरम्यान
शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सुलभ शौचालयाच्या ठिकाणी तानसा जलवाहिनी जोडून
असल्यामुळे शौचालयातील घाण जलवाहिनीत जाऊन जनतेच्या सार्वजनिक
आरोग्याच्या दृष्टीने रोगराई व धोका संभवत असल्यामुळे माजी नगरसेवक
श्री.रविंद्र पवार व लोकप्रतिनिधींनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये
माहिती मागविणे व तक्रारी केल्या असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहेत, हे ही
खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदरहू बांधकामास रिलायन्स एनर्जीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे वीज पुरवठा सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून पावसाळ्यात साथीच्या आजाराच्या वेळेस सदरहू शौचालयाच्या घाणीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सुलभ शौचालय रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणाबाबत तक्रारी तसेच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज प्राप्त झाले आहेत हे खरे आहे. तथापि, याबाबत महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे हे खरे नाही.

सदर शौचालय अद्याप कार्यान्वित नाही. तसेच सदर शौचालय महानगरपालिकेच्या मलनिःसारण वाहिनीस जोडण्याचे प्रस्तावित आहे.

त्यामुळे सदर शौचालयाची घाण जलवाहिनीमध्ये जाऊन सदर परिसरात सार्वजनिक रोगराई उद्भवण्याचा धोका संभवत नाही.

(३) हे खरे नाही.

सदर शौचालयास ग्राहक क्रमांक १५२२३८२३९ अन्वये रिलायन्स एनर्जीतर्फे अधिकृत वीजजोडणी घेण्यात आली आहे.

(४) व (५) सदर शौचालयाचे बांधकाम स्वच्छ भारत अभियानांतर्गत जनतेला जास्तीत जास्त स्वच्छतागृहे व शौचालये उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टानुसार बांधण्यात येणाऱ्या शौचालयांपैकी एक आहे.

सदर शौचालय महानगरपालिकेच्या मलनिःसारण वाहिनीस जोडण्यात येणार असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सदर शौचालय रद्द करण्याची आवश्यकता नाही.

राज्यातील शासकीय कर्मचारी संघटनेच्यावतीने कामकाजाचा
पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या केलेल्या मागणीबाबत

(२) * १९९०९ श्री.कपिल पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ११८६६ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शाळा या सर्वांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी राज्य शासकीय कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी संघटना तसेच शिक्षक भारती यांनी शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वीज, पाणी, श्रम आणि महानगरांमधील वाहतुक कोंडी वाचवून कामाचा दर्जा वाढवण्यासाठी व गतीमान करण्यासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा आणि कामाच्या वेळा भिन्न ठेवाव्यात अशा स्वरूपाच्या मागण्यांवर शासनाची काय भूमिका आहे, तसेच याबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांच्या आठवड्याबाबतच्या प्रस्तावाची पडताळणी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गेवराई शहरातील हुतात्मा स्मृतीस्तंभ पाडल्याबाबत

(३) * २२५९० श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गेवराई (जि.बीड) शहरातील नगर परिषदेच्या हद्दीत नगरपरिषद इमारतीजवळ शासन निधीतून हुतात्मा स्मृतीस्तंभाचे बांधकाम करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नगर परिषदेने शासनाची कोणतीही परवानगी न घेता हुतात्मा स्मृतीस्तंभाचे बांधकाम पाडले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत तक्रार देवूनही चौकशी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांनी त्यांच्या चौकशी अहवालात दोषीविरुद्ध कोणतीही कारवाई प्रस्तावित केली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर चौकशी अहवालातील इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केली व हुतात्मा स्मृतीस्तंभाचे बांधकाम पाडल्याप्रकरणी नगरपरिषदेविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच, हुतात्मा स्मृतीस्तंभाच्या जागेचा वापर सद्यःस्थितीत कोणत्या कामासाठी करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) गेवराई नगरपरिषद इमारतीजवळ हुतात्मा स्मृतीस्तंभाचे बांधकाम शासनाच्या निधीतून झाले किंवा कसे याबाबत कोणतेही अभिलेख नगरपरिषदेमध्ये उपलब्ध नसलेबाबत उपविभागीय अधिकारी, बीड व मुख्याधिकारी यांच्या अहवालात नमूद असून याबाबत स्वतंत्र चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्यात येईल असे जिल्हाधिकारी, बीड यांनी नमूद केले आहे.

(२) सदरील स्मृतीस्तंभ अत्यंत जीर्ण झाला असल्याने/ पडझड झालेली असल्याने सदरील स्मृतीस्तंभाचे महत्त्व लक्षात घेता व त्या विषयी आदर राखण्याच्या दृष्टीने सदर स्मृतीस्तंभ स्थलांतर करून तसेच नुतनीकरण करून इमारतीच्या आवारातच इतर ठिकाणी करणेचे सर्वसाधारण सभा दि. ०७/०५/२०१५ ठराव क्र. १४/१ अन्वये ठरले आहे. सद्यस्थितीत स्मृतीस्तंभ काढण्यात आलेला आहे.

(३) व (४) हुतात्मा स्मृतीस्तंभाबाबत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याने कारवाई करणेचा प्रश्न उद्भवत नाही.

उपविभागीय अधिकारी, बीड यांच्याद्वारे करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणत्याही अभिप्राय व निष्कर्षाशिवाय शासनास प्राप्त झाला असून त्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, बीड यांना दिल्या आहेत.

(५) आज रोजी सदरील ठिकाणी नविन नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे काम चालू असून अंतिम टप्प्यात आहे. या परिसरातच नविन हुतात्मा स्मृतीस्तंभाचे नुतनीकरणाचे काम प्रस्तावित आहे.

मुंबईतील कांजूरमार्ग व भांडूपमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरु असल्याबाबत

(४) * २०७८७ श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कांजूरमार्ग व भांडूपमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक १८ एप्रिल, २०१६ ते दिनांक ५ मे, २०१६ या कालावधीत मुंबईतील विविध भागात सुमारे १०१ घरफोड्या झाल्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आतापर्यंत किती घरफोड्याचा तपास पूर्ण झाला आहे व किती ऐवज हस्तगत करण्यात आला आहे,

(४) असल्यास, दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोड्या रोखण्याबाबत तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कांजूरमार्ग व भांडूप या दोन पोलीस ठाण्यांमध्ये मे, २०१६ मध्ये घरफोडीचे एकूण १२ गुन्हे दाखल असून त्यापैकी ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

(२) व (३) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यात घरफोड्यांचे एकूण १४५ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ३६ गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे. यामध्ये एकूण रु. १०,३६,७०२/- एवढा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे.

(४) वरील कार्यक्षेत्रातील घरफोडीच्या घटना घडण्यास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक ते उपक्रम तसेच दिवसपाळी व रात्रपाळी कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक यांना योग्य सूचना देण्यात आलेल्या असून वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून संशयीत आरोपींची सखोल चौकशी करण्यात येते.

तसेच नाकाबंदीची ठिकाणेही वेळोवेळी बदलण्यात येतात. गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळूनही संशयीतांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. घरफोडीच्या गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींची सतत तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येते. याप्रकरणी घरफोड्याच्या गुन्ह्यात वेळोवेळी गुन्ह्यातील सहभाग तपासून व त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येते व अशा आरोपींना जास्तीत जास्त व कठोर शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वसई-विरार महानगरपालिकाक्षेत्रासाठी अद्यावत घनकचरा प्रकल्प उभारणेबाबत

(५) * २१४१६ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात २० लाखांच्यावर लोकसंख्या असून शहरात दररोज ५०० मेट्रीक टन कचरा जमा होत असून याकरिता महानगरपालिकेने गोखिवरे येथील ५० एकर जमिनीवर घनकचरा प्रकल्पाची निर्मिती केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेने हंजर बायोटेक एनर्जी, वसई प्रा.लि. या कंत्राट दिलेल्या कंपनीशी असलेला करार रद्द केल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून अद्यावत घनकचरा प्रकल्प उभारण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०११ च्या जनगणनेनुसार वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रातील लोकसंख्या १२,२१,२३३ इतकी आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दररोज सरासरी ५३० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो.

गोखिवरे येथे भुमापन क्र. ३० (अ) ३१, ३२ मध्ये एकुण घनकचरा प्रकल्पाची ४८.३२ एकर जागेपैकी २३.५० एकर क्षेत्रावर सन २००९ मध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला होता.

(२) हंजर बायोटेक एनर्जी, वसई प्रा.लि. या कंपनीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला दिनांक ३०/११/२०१३ रोजी आग लागून कचरा प्रक्रिया केंद्र बंद झाले.

वसई विरार शहर महानगरपालिकेने दिनांक १७/०७/२०१४ रोजीच्या महासभेमध्ये ठराव घेवून हंजर बायोटेक या कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आला.

गोखिवरे येथे भुमापन क्र. ३ (अ), ३१, २ या जागेचा वापर ओला आणि सुका कचरा याकरीता क्षेपणभूमी म्हणून करण्यात येतो, ही वस्तुस्थिती आहे.

परंतु यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेने खालील उपाययोजना केली आहे :-

- सदर कचऱ्यावर नियमित बायो-कल्चर फवारणी करण्यात येते.
- निर्माण होणाऱ्या मिथेनमुळे आग लागल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन वाहन त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
- उक्त कचऱ्याचे नियमित सपाटीकरण करून त्यावर मातीचा थर टाकण्यात येतो.
- बीएआरसी च्या सल्ल्यानुसार मिथेन रिकव्हरी यंत्रणा कार्यान्वित आली आहे.

(३) घनकचरा प्रकल्प उभारण्याकरीता खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे :-

- प्रकल्पाचे ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने भूमीभरण (SLF) विकासाचे ८०% काम पूर्ण झाले आहे.
- वसई-विरार शहर महानगरपालिका मार्फत घनकचऱ्यातून ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प (वेस्ट टू एनर्जी) उभारण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुर येथील प्रस्तावित स्मारकाबाबत

(६) * २१९५५ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक १६१०६ ला दिनांक ३० मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात:

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथे प्रस्तावित राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक त्या परवानग्या शासनाकडे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जमीन हस्तांतरण तातडीने व्हावे यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) जमीन हस्तांतरणा व्यतिरिक्त प्रकल्पाच्या खर्चाच्या आराखड्यास मंजूरीच्या प्रस्तावाची मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांचे स्तरावर छाननी करण्यात येते आहे.
- (३) व (४) जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

माजी महसूल मंत्री यांच्या दूरध्वनी प्रकरणाबाबत

(७) * २०७६५ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दाऊदच्या कराची येथील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून माजी महसूल मंत्री यांच्या दूरध्वनीवर दूरध्वनी आल्याचा आरोप हॅकर श्री.मनीष भंगाळे यांनी केल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नाबाबत चौकशी करण्यात आली काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदरील प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, तथापि त्यात तथ्य आढळून आले नाही.

- (२) सदर प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली असून तपासात दाऊदच्या तथाकथित दूरध्वनीवरून माजी महसूल मंत्री श्री. एकनाथ खडसे यांच्या मोबाईल क्रमांकावर दूरध्वनी आल्याचे अथवा गेल्याचे निष्पन्न झालेले नाही.

तसेच, हॅकर श्री.मनिष भंगळे यांनी मा.उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केलेली होती. सदर याचिका मा.उच्च न्यायालय यांनी दिनांक १८ जुलै, २०१६ रोजी फेटाळली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मानखुर्द-बेलापूर रेल्वे प्रकल्पबाधितांच्या
सदनिका बेकायदेशीररित्या बळकाविल्याबाबत**

(८) * २०३९७ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मानखुर्द-बेलापूर रेल्वे प्रकल्पबाधित रहिवाशांना म्हाडाने पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या वसाहतीमध्ये सदनिका दिल्या त्यावेळी १७१ सदनिका बेकायदेशीररित्या बळकावून त्यात घुसखोरी केली असल्यामुळे पात्र रहिवाशांवर अन्याय झाल्याची बाब माहितीच्या अधिकारात माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी गैरव्यवहाराची चौकशी करून शासनाने दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) उपाध्यक्ष, म्हाडा यांच्या अहवालानुसार पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत म्हाडामार्फत सन १९९० साली ९९० निवासी व ६१ अनिवासी अशा एकूण १०५१ गाळ्यांची योजना कार्यान्वित करण्यात आली. सदर गाळ्यांचे वितरण सन १९९० दरम्यान पूर्ण करण्यात आले असून गाळेधारकांकडून प्रतिमहा रू. ११/- इतके शुल्क व्यवस्थापन आकार म्हणून गाळे निहाय वसूल करण्यात येते. सदरहू सदनिकांपैकी १७१ घरे पात्र नागरिकांना डावलून अपात्र व्यक्तींना वितरित केल्याप्रकरणी भाडेवसुलीकारामार्फत गाळ्यांची तपासणी मोहिम सुरू असून सदर तपासणीत ४४ गाळे कुलूप बंद स्थितीत आढळून आलेले आहेत. सदर बंद गाळ्यांची व तपासणीवेळी उपलब्ध नसलेल्या इतर गाळेधारकांची पुनःश्च तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. तपासणीअंती निष्कर्षाच्या आधारे कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील छोट्या धावपट्ट्या असणारे विमानतळ कार्यान्वित करण्याबाबत

(९) * १९५१२ श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक १४९३९ ला दिनांक ३० मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे दोन वर्षांपासून विमानतळाची सुसज्ज इमारत तयार असूनही माहे जून, २०१६ पर्यंत प्रवाशी सेवा सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विमान कंपन्यांची सेवा शुल्क माफीची मागणी शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे सदर विमानतळावरील विमानांचे उड्डाण रखडले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील छोट्या धावपट्ट्या असणाऱ्या कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, कराड, गोंदिया, अमरावती, जळगांव, लातूर, नांदेड, शिर्डी या राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत येणा-या व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने बनविलेल्या १७ विमानतळांवरील उड्डाणाबाबतच्या धोरणाच्या प्रस्तावावर राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) राज्यातील छोट्या धावपट्ट्या असणारे विमानतळ कार्यान्वित करण्याबाबतच्या धोरणाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असून केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय विमान वाहतूक धोरणाच्या धर्तीवर राज्य विमान वाहतूक धोरण तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) नाशिक विमानतळावर हवाई सेवा सुरु करण्याबाबत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड तसेच राज्य शासन खाजगी विमानसेवा कंपन्याकडे पाठपुरावा करित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय)

शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ करण्याबाबत

(१०) * २२६४५ श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १५८८९ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय कौशल्य विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ चाळीस रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सध्याच्या महागाईच्या काळात सदर विद्यावेतन अत्यल्प असल्याने विद्यार्थ्यांकडून विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) होय.

(२) होय.

(३) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर सुधार प्रन्यासने अभिन्यासांवरील भूखंडाच्या नियमितीकरणाचे

विकास शुल्क कमी आकारण्याबाबत

(११) * २१४२१ श्री.मितेश भांगडिया, प्रा.अनिल सोले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर सुधार प्रन्यासने अभिन्यासांवरील आरक्षण रद्द झाल्यानंतर भूखंडाच्या नियमितीकरणाचे विकास शुल्क वाजवी पेक्षा २ पट लावल्याचे दिनांक २८ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चिखली खुर्द भागातील अभिन्यासांमध्ये सामान्य नागरिकांनी २० वर्षापूर्वी अत्यल्प दरात भूखंड विकत घेतलेले आहेत परंतु या जागेवर कंपोस्ट डेपोचे आरक्षण लादल्यामुळे या अभिन्यासातील भूखंड नियमितीकरणपासून वंचित राहिलेले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सर्व भूखंडांना नासुप्र तर्फे पाठविलेल्या डिमांड कमी करून अत्यल्प दरात विकास शुल्क आकारण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

शासन निर्णय दिनांक १०/०५/२०१२ व दिनांक २५/०१/२०१६ नुसार दर आकारणी निश्चित करण्यात आलेली असून, त्यानुसार आकारणी केली जात आहे.

(२) विषयाधीन जागेवर कंपोस्ट डेपोचे आरक्षण असल्यामुळे या अभिन्यासातील भूखंडाचे नियमितीकरणपासून भूखंडधारक वंचित राहिले होते हे खरे आहे.

तथापि, प्रस्तुत प्रकरणी दिनांक २५/०१/२०१६ च्या शासन निर्णयान्वये विषयाधीन अभिन्यासातील ज्या जागेवर घरे झालेली आहेत अशा जागेवरील कंपोस्ट डेपोचे आरक्षण वगळण्यात आलेले असून, या शासन निर्णयातील तरतुदीनुसार भूखंड नियमितीकरणाची कार्यवाही नागपूर सुधार प्रन्यासच्या स्तरावर सुरु आहे.

(३) व (४) शासन निर्णय दिनांक १०/०५/२०१२ व दिनांक २५/०१/२०१६ नुसार दर आकारणी निश्चित करण्यात आलेली असून, त्यानुसार आकारणी केली जात आहे.

महालक्ष्मी व ज्योतिबा या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याबाबत

(१२) * १९४१२ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आराखड्याचा पहिल्या टप्प्यातील प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, महालक्ष्मी तीर्थक्षेत्रासह ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकासाकरिता किती निधीची तरतूद करण्यात आली वा येत आहे, तसेच, सदर प्रस्तावावर प्रत्यक्षात अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) नाही.

(३) श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्रासह ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडून मागविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बी.आय.टी चाळीची दुरवस्था झाल्याबाबत

(१३) * २०१२१ श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई सेंट्रल तसेच भायखळा येथील बीआयटी चाळी १०० वर्षे जुन्या झाल्यामुळे त्या अत्यंत धोकादायक होऊन चाळींच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत तेथील रहिवाश्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणतीच कार्यवाही केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रहिवाश्यांना अशा धोकादायक इमारतीत रहावे लागत असल्याने उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली कार्यवाही खालीलप्रमाणे आहे :-

महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या मुंबई सेंट्रल तसेच भायखळा येथील बी.आय.टी. चाळींचे संरचनात्मक अभियंता यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सदर सर्वेक्षण अहवालानुसार "डी" विभागातील बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल येथील बी.आय.टी. चाळीमधील एकूण १९ इमारतींपैकी १५ इमारतींच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत आणि उर्वरित ४ इमारतींच्या दुरुस्तीबाबत निविदा प्रक्रिया सुरु आहे.

तसेच, भायखळा "ई" विभागातील बी.आय.टी. चाळीमधील एकूण ५२ इमारतींपैकी ११ इमारतींच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ५ इमारतींच्या दुरुस्तीबाबत निविदा प्रक्रिया सुरु आहे.

भायखळा विभागातील उर्वरित ३६ इमारतीबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे :-

माझगांव ताडवाडी येथील इमारत क्र. १, २ व ६ ते १६ या इमारती पुनर्विकास योजनेकरीता प्रस्तावित आहे. त्यापैकी सी-१ प्रवर्गातील १२ ते १६ या इमारतीतील भाडेकरूंना पर्यायी जागा देऊन रिक्त करण्यात आल्या असून, यामधील इमारत क्र. १२, १३ निष्कासित करण्यात आल्या आहेत. तसेच इमारत क्र. १४, १५, १६ या इमारतींच्या निष्कासनाची कार्यवाही चालू आहे. उर्वरित ८ म्हणजेच इमारत क्रमांक १, २ व ६ ते ११ या इमारतींची दुरुस्ती करण्याबाबत व सुरक्षात्मक उपाययोजना घेण्याबाबत विकासकास कळविण्यात आले आहे.

आग्नीपाडा येथील बी.आय.टी. चाळ क्र. १ ते ४ या इमारतींचे संरचनात्मक अभियंता यांच्यामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार इमारत निष्कासित करण्याबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत. परंतु तेथील भाडेकरूंनी त्यांच्याकडून नियुक्त संरचनात्मक अभियंता यांच्यामार्फत संरचनात्मक परिक्षण करून सादर केलेल्या अहवालानुसार सदर इमारती दुरुस्तीयोग्य आहेत. सदर दोन्ही अहवाल तांत्रिक सल्लागार समितीच्या (TAC) आदेशाकरीता सादर करण्यात आले आहेत. सदर इमारतींना संरक्षण म्हणून टेक् लावण्याची कामे महानगरपालिकेमार्फत केली आहेत.

आग्नीपाडा येथील इमारत क्र. ५ ते ८, १०, १२ ते १६ या इमारती पुनर्विकास योजनेकरीता प्रस्तावित असल्याने या इमारतीतील भाडेकरूंना पर्यायी जागा देऊन रिक्त करण्यात आल्या असून सदर इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत.

तसेच आग्नीपाडा येथील इमारत क्रमांक ९ व ११ बाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार सदर इमारती निष्कासित करण्याबाबतचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. इमारत क्रमांक ९ चा पुनर्विकास प्रस्ताव मंजूर झालेला असल्याने सदर इमारतीतील रहिवाशांना विकासकाने पर्यायी जागा देऊन इमारत रिक्त करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. या इमारतीमधील ८० पैकी ६० रहिवाशांनी इमारत रिक्त केली असून उर्वरित रहिवाशांकडून इमारत रिक्त करण्याचे काम सुरु आहे. इमारत क्र. ११ रिक्त करण्याचे व निष्कासनाचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

मोमीनपुरा येथील इमारत क्र. १ व २ या इमारती सी-१ प्रवर्गातील असल्याने या इमारतीतील भाडेकरूंना पर्यायी जागा देऊन रिक्त करून निष्कासित करण्याची कार्यवाही चालू आहे.

नागपाडा येथील बी.आय.टी. चाळ क्र. १७ पुनर्विकास योजनेंतर्गत मंजूर झालेली असल्याने विकासकाने सदर इमारतीतील एकूण ७८ रहिवाशांना पर्यायी जागा देऊन इमारत निष्कासित करण्यात आलेली आहे.

के.के. मार्ग येथील बी.आय.टी. चाळ क्र. १ ते ४ चे संरचनात्मक अभियंता यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. संरचनात्मक अभियंता यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार सदर इमारतीची दुरुस्ती प्रस्तावित आहे. सदर इमारती पुनर्विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या असल्याने सदर इमारतीतील रहिवाशांना पर्यायी जागा देण्याबाबतची कार्यवाही विकासकामार्फत सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सडक अर्जुनी (जि.गोंदिया) पंचायत समितीतील गैरव्यवहाराबाबत

(१४) * २२६२२ श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोंदिया जिल्हा परिषदेतर्गत सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी श्री.सोयाम, श्री.मेश्राम, बँक मॅनेजर व मुख्य आरोपी श्री.सुनिल पटले यांसह ४ जणांविरुद्ध डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी समितीने प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अहवाल थोडक्यात काय आहे व त्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) चौकशी अहवाल थोडक्यात खालील प्रमाणे आहे :-

अ) श्री.एस.जी. पटले, कनिष्ठ सहायक तथा रोखपाल यांनी त्यांचे कार्यकाळात गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, यांच्या शासकीय खात्यातील जवळपास रूपये ९९,२२,००१/- एवढी रक्कम स्वतःचे वैयक्तिक खात्यावर हस्तांतरीत करून आर्थिक अपहार केल्याचे प्रथम दर्शनी आढळत आहे.

ब) श्री. एस.जी.पटले यांनी अंदाजित रूपये ३२,९३,३२४/- एवढ्या रकमेचा धनादेश व धनाकर्षाच्या रकमेचे स्वतःचे खात्यावर खाडाखोड करून जमा करण्याचे प्रयत्न केला.

क) सुनिल पटले कनिष्ठ सहाय्यक तथा रोखपाल यांनी शासकीय कपातीचे विवरणाएवजी स्वतःचे विवरण पत्र जोडून अनेक रकमा स्वतःचे खात्यावर वळती केल्याचे निदर्शनास आले. तसेच अनेक धनादेशावर स्वतःचे नाव नमुद करून व गट शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी घेवून स्वतःचे खात्यावर शासकीय रक्कम वळती केल्याचे निदर्शनास आले. तसेच ज्या धनादेशावर श्री. एस.जी. पटले यांचे नाव नमुद असूनही गटशिक्षणाधिकारी यांनी स्वाक्षरी करून धनादेश वितरीत करणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित गटशिक्षणाधिकारी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत.

ड) धनादेश/धनाकर्ष बँकेचे नावाने असूनही तसेच अनेक धनादेशासोबतच्या विवरणपत्रात खाडाखोड असूनही किंवा विवरणपत्रावर अधिकाऱ्याचे ऐवजी करिता म्हणून श्री. एस.जी. पटले, कनिष्ठ सहाय्यक तथा रोखपाल यांची स्वाक्षरी असूनही बँकेच्या अधिकारी/कर्मचारी यांनी अशा अनेक रकमा श्री. पटले यांचे वैयक्तिक खात्यावर जमा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा सर्व प्रकारच्या व्यवहारात संबंधित बँकेतील अधिकारी / कर्मचारी यांचाही सहभाग असल्याची शक्यता चौकशी समितीस वाटते.

सदर प्रकरणातील आरोपी सुनिल पटले कनिष्ठ सहाय्यक तथा रोखपाल पंचायत समिती, सडक अर्जुनी याचे विरुद्ध पोलीस स्टेशन, डुग्गीपार येथे अपराध क्र. १८/२०१६ कलम ४२०, ४०९, ४०८, ४०६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७४, ४७७ (अ), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी पटले व इतर ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हा तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी पाणी योजना राबविण्याच्या मागणीबाबत

(१५) * २०७२९ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी (टाटा) धरणातून पाणी आणण्याच्या मागणीने जोर धरला असल्याने मुळशी पाणी योजना राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे १ हजार ३२५ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील योजनेसाठी निधी उभा करणे आव्हानात्मक असून याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

सदर योजनेसाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, सन २०१५-१६ चे दरपत्रकानुसार ढोबळमानाने रुपये ११०० कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.

(२) सदर योजनेकामी भविष्यात निधी उभा करणे शक्य होणेसाठी, सन २०१६-१७ पासून पाणीपट्टी मध्ये दरवाढ लागू केली आहे. सदर योजना राबविण्यासाठी किमान ४ ते ५ वर्षे इतका कालावधी लागू शकतो. या कालावधीमध्ये निधी उभारण्यासाठी पाण्याच्या दरातील वाढी व्यतिरिक्त इतर सेवा शुल्कामध्ये दरवाढ करणे किंवा कर्ज उभारणे, कर्जरोखे उभारणे या इतर स्त्रोतांचा सुध्दा विचार करणे शक्य आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाण्यातील ६५ अनधिकृत शाळा बंद करण्याच्या काढलेल्या आदेशाबाबत

(१६) * १९७४४ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे चालविल्या जात असलेल्या ६५ शाळा बंद करण्याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शाळेत शिकत असलेल्या २५ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले आहे, तदनुसार, उपरोक्त शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था शासन कशाप्रकारे करणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) हे खरे नसून संबंधित अनधिकृत शाळा बंद झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेशाची सोय जवळच्या शासन मान्यता प्राप्त शाळांमध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात गृहरक्षक दलात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत

(१७) * १९५२६ अॅड.निरंजन डावखरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सुमारे ३८ हजार गृहरक्षक (होमगार्ड्स) असून शासनामार्फत दरवर्षी त्यांचेवर १२० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च होते तसेच कर्तव्यावर असताना रोज रुपये ४००/- भत्त्याच्या स्वरूपात दिले जातात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनेक गृहरक्षक हे कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहता हजेरीपटावर स्वाक्षरी करून अन्य ठिकाणी दुसरी नोकरी करित असल्याचे व कामाच्या दिवशी ऑटोरिक्षा चालवून कमाई करित असल्याचे तसेच काही ठिकाणी गृहरक्षकाची नियुक्ती एकाच दिवशी दोन ठिकाणी दाखवून भत्त्याची रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमताने परस्पर उचलत असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याप्रकरणी गृहरक्षक संचालनालय प्रशासनाने दिनांक २७ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास अभियोग संचालक यांना चौकशी समिती स्थापन करण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे काय, सदर चौकशी समितीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित गृहरक्षक व त्यांचे वरिष्ठांविरुद्ध रक्कमेच्या वसुलीसह कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२), (३) व (४) सदर प्रकरणी महासमादेशक, होमगार्ड यांचे कार्यालयाकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार कर्तव्यावरील तैनात होमगार्ड यांनी खोटी कर्तव्य प्रमाणपत्रे सादर करून मानधन घेतल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित होमगार्डच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. तसेच वसूलीपात्र रक्कमा तात्काळ जमा करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच अभियोग संचालक, यांच्या सल्ल्यानुसार संबंधितांविरुद्ध सांताक्रुझ पोलीस स्टेशन येथे दि. १७/६/२०१६ रोजी प्रथम खबरी अहवाल क्र. ०३२९/१६ दाखल करण्यात आला आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहर तसेच महामार्गावरील हॉटेल व लॉज मालक
बाल कामगारांकडून काम करून घेत असल्याबाबत**

(१८) * २०२१९ श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगर तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात हॉटेल व लॉजिंगमध्ये २९ टक्के बालकामगार कमी मोबदल्यात काम करीत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान पुणे पोलिसांनी केलेल्या पहाणीत निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मुलांकडून सकाळी ०५ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत काम करून घेऊन त्याचप्रमाणे पाच ते सात महिने काम करून घेतल्यानंतर त्यांना पगार न देता हाकलून देतात, ही बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत संबंधित लॉज व हॉटेल मालकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) हे खरे नाही.

तथापि, पुणे जिल्ह्यामध्ये कृती दलामार्फत दि.०४/०५/२०१६ रोजी आयोजित केलेल्या धाडसत्रामध्ये हॉटेल या आस्थापनेत २ बाल कामगार आढळून आले होते. त्याची मुक्तता करण्यात आली असून त्यांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

(२) हे खरे नाही.

अशा स्वरूपाची एकही तक्रार कामगार आयुक्तालयास प्राप्त झालेली नाही. तसेच कार्यालयातील निरीक्षकांच्या निरीक्षणामध्येही सदरची बाब निदर्शनास आलेली नाही.

(३) पुणे जिल्ह्यामध्ये कृती दलामार्फत दि.०४/०५/२०१६ रोजी झालेल्या धाडसत्रामध्ये हॉटेल या आस्थापनेमध्ये आढळून आलेल्या बाल कामगारांबाबत संबंधित आस्थापना मालकाविरुद्ध मुंबवा पोलीस स्टेशन अंतर्गत बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ च्या कलम ३ चे उल्लंघन केल्याबाबत दि.४/७/२०१६ रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुलाबा, मुंबई येथील मेट्रो हाऊस या इमारतीस आग लागल्याच्या घटनेबाबत

(१९) * २१३८४ श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुलाबा, मुंबई येथील मेट्रो हाऊस या इमारतीला माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान आग लागून इमारतीची ५० ते ६० टक्के हानी झाली असून लाखो रुपयांची वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या इमारतीमध्ये मालकांनी वा भाडेकरूंनी अथवा अन्य व्यक्तींनी अंतर्गत रचनेमध्ये बदल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या भागात अनधिकृत फेरीवाल्यांची असलेली असंख्य दुकाने व मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे अग्निशमन दलाला आग विझविण्यात अडथळे निर्माण झाले, तसेच भविष्यात असे होऊ नये म्हणून काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) दिनांक ०२/०६/२०१६ रोजी कुलाबा, मुंबई येथील मेट्रो हाऊस या इमारतीला आग लागून काही प्रमाणात वित्त हानी झाली हे खरे आहे.

तथापि, सदर इमारतीचा संरचनात्मक लेखापरीक्षण अहवाल (structural audit report) प्राप्त झाल्यानंतर किती वित्तहानी झाली तसेच इमारतीच्या अंतर्गत रचनेमध्ये फेरबदल झाले किंवा कसे हे निष्पन्न होईल.

(३) सदर भागातील अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने महापालिकेमार्फत काढून टाकण्यात आली व अद्यापपर्यंत सदर ठिकाणी त्यांना दुकाने लावून देण्यात आलेली नाहीत तसेच भविष्यातही सदर ठिकाणी ते धंदा करणार नाहीत याची तंतोतंत काळजी महापालिकेमार्फत घेण्यात येत आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

म्हाडामार्फत तयार करण्यात येणाऱ्या घरांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याबाबत

(२०) * २२२१७ प्रा.अनिल सोले : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) म्हाडामार्फत तयार करण्यात येणाऱ्या घरांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू घरे आता अधिक किंमतीत ग्राहकांना खरेदी करावे लागणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू घरांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ न करून कमी किंमतीत ग्राहकांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) शासन निर्णय दिनांक २६/०५/२०१६ व दिनांक २०/०६/२०१६ च्या शुध्दीपत्रकाअन्वये म्हाडामार्फत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांच्या वितरणासाठी उत्पन्न गटाची मर्यादा व क्षेत्रफळ निश्चित केले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) सदनिका वितरणासाठी उत्पन्न मर्यादा वाढविल्यामुळे घरांच्या किंमतीवर काहीही परिणाम होत नाही. तथापि, किंमती विषयी धोरणातील व्याजाचा भांडवलीकरणाचा दर, आस्थापना खर्च, अनपेक्षित बाबी, आकस्मिक खर्च, व्यवस्थापकीय खर्च व गाळ्यांच्या किंमतीवर आकारण्यात येणारा नफा या बाबींचे दर दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजीच्या म्हाडा प्राधिकरण ठरावानुसार कमी करण्यात आले आहेत. सदर ठरावातील विविध बाबींचे दर मुंबईसाठी व इतर विभागीय मंडळांसाठी वेगवेगळे आहेत. मुंबई बाहेरील विभागीय मंडळांसाठी विविध बाबींचे दर मुंबईच्या तुलनेने अत्यंत कमी ठेवण्यात आले आहेत. यामुळे म्हाडाने बांधलेल्या गाळ्यांच्या किंमतीत घट अपेक्षित आहे.

**ट्रयु लाईफ व्हीजन प्रा.लि. या कंपनीने हजारो
 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत**

(२१) * १९७३३ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र-गुजरात व मध्यप्रदेशमधील हजारो गुंतवणूकदारांना आकर्षक आमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ट्रयु लाईफ व्हीजन प्रा.लि. कंपनीच्या नाशिक येथील सी.एम.डी.ला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक १६ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास औरंगाबाद येथे अटक केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ह्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी तपास केला आहे काय, त्यात काय निदर्शनास आले व किती गुंतवणूकदारांना किती रकमेस संबंधितांकडून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे,

(३) असल्यास, ट्रयु लाईफ कंपनीच्या फसवणुक प्रकरणी कोणा-कोणाविरुद्ध कारवाई करण्यात आली व त्यांचेकडून किती मुद्देमाल/संपत्ती जप्त करण्यात आली आहे,

(४) असल्यास, आमिषे दाखवून जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध त्यांनी जनतेला फसवण्यापूर्वीच कारवाई करण्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कोणती प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय हे खरे आहे.

(२) गुन्ह्याच्या तपासात नमूद कंपनीमध्ये गुंतवणुकदारांची (सभासदांची) संख्या ५४१५ असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणी फिर्यादीसह ९ साक्षीदारांची कंपनीकडून फसवणूक झाल्याबाबत प्रत्यक्ष येवून जबाब दिले आहेत. या साक्षीदारांच्या जबाबावरून त्यांची एकूण ४४,७८०/- रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

(३) सदर प्रकरणी शिवाजी शेणुबा ढाकणे यांच्या फिर्यादीवरून श्री. दिपक जीभाऊ सुर्यवंशी, सी.एम.डी. ट्रयु लाईफ व्हीजन प्रा.लि. व इतर सात आरोपींविरुद्ध दिनांक १६/०५/२०१६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, वाळुज, औरंगाबाद शहर येथे गु.र.नं. २३१/२०१६ कलम ४०६, ४२०, १०७, १०९, ११४, १२०(ब), ३४ भा.दं.वि. सह कलम ३, ४ (१) महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियम, १९९९ (एमपीआयडी) तसेच कलम ६६ (डी) IT Act (सुधारणा २००८) व प्राईज चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्किम (बँकिंग) अँक्ट १९७८ चे कलम ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत आहे. यामध्ये एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून रू.५,८०,०५०/- किंमतीचा मुद्देमाल मिळाला आहे. आरोपींना अद्यापही जामीन झालेला नसून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सदरचा गुन्हा पोलीस तपासावर आहे.

(४) फसवणूकीच्या घटनेबाबत माहिती मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच लोकांनी फसव्या जाहिरातीला बळी पडू नये म्हणून प्रसिध्दी माध्यमाद्वारे व विविध बैठकामधून माहिती देण्यात येते.

(५) सदर प्रकरणी कोणताही विलंब झालेला नाही.

**गोवंडी, मुंबई येथील गौतमनगर मधील झोपडपट्टीला
लागलेल्या आगीच्या घटनेबाबत**

(२२) * २१३५४ अॅड.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोवंडी, मुंबई येथील गौतम नगरमध्ये झोपडपट्टीला सिलेंडरच्या स्फोटाने भीषण आग लागून ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्याची घटना दिनांक ६ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची चौकशी करण्यात आली काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आगीमध्ये नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासीयांना कोणती आर्थिक मदत देण्यात आली वा येत आहे,
- (३) तसेच, उक्त प्रकारच्या घटना वारंवार घडू नये याकरिता मुंबईतील सर्व गॅस सिलेंडर एजन्सींना लेखी पत्र पाठविण्यात येणार असून दुर्घटना घडलेल्या ठिकाणी अनधिकृत सिलेंडर सापडल्यास संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करून एजन्सीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक ६ मे, २०१६ रोजी न्यु. गौतमनगर, गोवंडी येथील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडलेली आहे. सदर आगीमध्ये सुमारे १५० झोपड्या जळल्याचे तपासामध्ये दिसून आले आहे.

(२) सदरची आग ही एस.आर.ए. बिल्डर्स मेसर्स लकडावाला व त्याचे साथीदार यांनी लावली असावी अशा प्रकारचा तक्रार अर्ज केल्याने त्या अनुषंगाने या प्रकरणात देवनार पोलीस ठाणे गुरक्र.११९/१६ कलम ४३६, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी सदर घटनेची चौकशी केली असता सदरची आग ही अनधिकृतपणे घेतलेल्या वीज कनेक्शमुळे शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असे दिसून येत आहे.

तसेच आगीमध्ये नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासीयांना मा. जिल्हाधिकारी (उपनगरे) यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.

- (३) सदर आग गॅस सिलेंडरमुळे लागली नसल्याने सदरची माहिती निरंक आहे.
 (४) सदरहू गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
 (५) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी जिल्हयातील महा-ई सेवा केंद्राच्या चौकशीबाबत

(२३) * १९८९० श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : तारांकित प्रश्न क्रमांक १५०५३ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्हयातील महा-ई सेवा केंद्र, जिल्हा समन्वय, वरिष्ठ स्तरावरील अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या अडवणुकीची तसेच नियमबाह्य मंजुर्यांची चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी, परभणी यांनी संबंधितांना नोटीस बजावून चौकशी कामी उपजिल्हाधिकारी यांची नेमणुक केली आहे, हे खरे आहे काय,
 (२) परभणी येथील वृत्तपत्रांनी दिनांक ३० जून, २०१५ रोजी वा त्यासुमारास महा-ई सेवा केंद्रामार्फत ग्राहकांच्या लुटीबाबत स्टींग ऑपरेशन करून गैरप्रकार निदर्शनास आणल्यावरून जिल्हयातील अशा महा-ई सेवा केंद्राची चौकशी करण्यात आली आहे काय,
 (३) असल्यास, वरील दोन्ही प्रकरणी जिल्हाधिकारी, परभणी यांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) होय. याबाबत चौकशी करण्यासाठी दि. ०४/०७/२०१६ रोजीच्या आदेशाद्वारे तहसिलदार, परभणी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
 (३) मा. वि.स.स यांच्या निवेदनास अनुलक्षुन चौकशी करण्यात आली असून पूर्ण तालुक्यातील पिंपळगाव-२ व झिरोफाटा या ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्याच्या नावे एकापेक्षा जास्त महा-ई सेवा केंद्र वाटप केल्याचे आढळून आलेले आहे.

तसेच वृत्तपत्रातील बातमीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत वसमतरोड येथील महा-ई सेवा केंद्राच्या दर्शनी भागात दर फलक लावण्यात आला नसल्याचे व जिजामाता रोड, परभणी येथील केंद्र विहित जागेवर कार्यरत नसल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कार्यक्षेत्रातील सर्व महा-ई सेवा केंद्रांची तपासणी करून केंद्रचालकांद्वारे नागरीकांची आर्थिक अडवणूक होत असल्याचे आढळून आल्यास, सदर केंद्र बंद करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

माढा (जि.सोलापूर) शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत

(२४) * २०३८५ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माढा (जि.सोलापूर) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येवती-माढा या ४५ कि.मी. नळ पाणीपुरवठा योजनेस २१ ठिकाणी पाईपलाईनला गळती असल्याचे व त्यापैकी ७ ठिकाणी गळतीचे प्रमाण मोठे असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे वडाची वाडी येथील जलशुध्दीकरण केंद्राचे वीज कनेक्शन बिल न भरल्याने बंद आहे तसेच सहा विद्युतपंप वापराअभावी गंजले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त नळपाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती करण्याबाबत तसेच उक्त जलशुध्दीकरण केंद्राचे वीज बिल भरून विद्युतपंपाची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) दिनांक ११/०९/२०१५ रोजी माढा ग्रामपंचायत बरखास्त होऊन माढा नगर पंचायत अस्तित्वात आली आहे.

माढा ग्रामपंचायत अस्तित्वात असताना माढा गावास पाणीपुरवठा करणाऱ्या माढा नळ पाणीपुरवठा योजनेच्या देखभालीचे काम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे होते.

माढा नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) अंतर्गत माढा नगरपंचायत क्षेत्रातील माढा पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामास जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मान्यता दिली असून सदर कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

माढा नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्राचे थकीत बिल टप्प्याटप्प्याने भरून जलशुध्दीकरण केंद्र माढा नगरपंचायतमार्फत कार्यान्वित करण्याचे माढा नगरपंचायतीचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मालाड (पश्चिम) येथील आक्सा बीचवरील
कंत्राटी जीवरक्षकांच्या वेतनाबाबत**

(२५) * १९८३७ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मालाड (पश्चिम) येथील सर्वात धोकादायक असणा-या आक्सा बीचवरील कंत्राटी जीवरक्षक गत ६ वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर उदरनिर्वाह करित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेच्या कायमस्वरूपी जीवरक्षकाला ८ तास काम करण्याचे २२ ते २५ हजार मिळत असून सदर कंत्राटी जीवरक्षकाला १० तास काम करण्याकरिता केवळ रुपये १० हजार मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कंत्राटी जीवरक्षकाला महापालिका वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्त करित असून महापालिका जीवरक्षकाला वयाची अट ही ५८ वर्षे असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचे संरक्षण करणाऱ्या कंत्राटी जीवरक्षकांच्या वेतनवाढ व निवृत्ती वय वाढविण्याकरिता शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी जीवरक्षकाला महापालिका नियमानुसार रुपये ५२००-२०२०० + ग्रेड पे १९५० या वेतनश्रेणीत वेतन व भत्ते दिले जातात.

कंत्राटी पध्दतीवरील जीवरक्षकाची नियुक्ती ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी केली जात असून त्यांना १० तासांच्या कामाकरिता रु. १२,०००/- प्रतिमाह इतके वेतन देण्यात येते.

(३) कंत्राटी पध्दतीवरील जीवरक्षकाची नियुक्ती ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी केली जात असल्याने त्यांच्या निवृत्तीच्या वयाचा प्रश्न उद्भवत नाही.

महापालिका जीवरक्षक हे महानगरपालिका नियमानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होतात.

(४) व (५) कंत्राटी पध्दतीवरील जीवरक्षक व पावसाळी मोसमादरम्यानचे कंत्राटी जीवरक्षक यांच्या वेतनामध्ये जानेवारी, २०१६ पासून वाढ करण्यात आली असून, त्यांना दरमहा अनुक्रमे रुपये १२,०००/- व रुपये ९,६००/- इतके वेतन देण्यात येते.

कंत्राटी पध्दतीवरील जीवरक्षकाची नियुक्ती ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी केली जात असल्याने त्यांच्या निवृत्तीच्या वयाचा प्रश्न उद्भवत नाही.

नालासोपारा येथे विकासकांनी बनावट कागदपत्रांच्या

आधारे केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत

(२६) * २१३१३ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मा.नगरविकास राज्यमंत्री यांचेकडे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान श्री.मनोज पाटील, श्री.मनोज बारोट, श्री.आशिष जोशी यांनी नालासोपा-यातील बनावट सीसी कागदपत्रांच्या आधारे केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारीत तथ्य आढळल्याने महापालिका आयुक्त यांना मा.नगरविकास राज्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिकेने नालासोपारा पोलीस ठाण्यात १२ विकासकांविरूद्ध आवश्यक ती कागदपत्रे देऊन तक्रार दाखल केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामध्ये दुर्गा बी. जगतसिंग, समीर ताहीर खान, नरेंद्र नारायण शिंदे, भिमसेन त्रिपाठी, विजय बबन मगरे इत्यादी १२ विकासकांचा समावेश असून या १२ विकासकांना किती चौ.फुटाचे अनधिकृत बांधकाम बनावट सीसी व कागदपत्रांच्या आधारे केल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे,

(३) असल्यास, तक्रारीत नावे समाविष्ट असलेल्या या सर्व विकासकांनी अनधिकृत बांधकामाबरोबरच या इमारतीत राहणाऱ्या १२०० ते १३०० नागरिकांना विविध राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतून कर्ज घेतानाही फसवणूक केल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राज्य शासन व केंद्र शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार या सर्व विकासकांविरोधात शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) होय, हे खरे आहे.

तसेच नमूद केलेल्या १२ विकासकांनी अंदाजे २,२७,६५० इतक्या क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम केले आहे.

सर्व विकासकांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ अन्वये कलम क्रमांक ४२०, ४६५, ४६८, ४७१ या कलमान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांमार्फत पुढील चौकशी व कारवाई सुरु आहे.

तसेच सदर विकासकांनी सदरील अनधिकृत इमारती निष्कासित करू नये करीता न्यायालयीन स्थगिती घेतली आहे. उक्त स्थगिती आदेशाविरुद्ध न्यायालयात दाद मागून उक्त स्थगिती विलोपित झाल्यास अनधिकृत इमारती निष्कासित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मेघवाडी (कमरबाग) व जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत

(२७) * १९४७२ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेघवाडी (कमरबाग) व जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील झोपडपट्टीत बेस्ट सीएफएस या विकासकाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विकासकांविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा, १९७३ चे कलम ३५ अन्वये अपील करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त विकासकाकडून माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीने झोपड्या पाडून त्यात असलेल्या इलेक्ट्रीक मीटरमध्ये पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या विकासकाविरोधात शासनाने कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) मे. बेस्ट सीएफएस प्रा.लि. हे या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकासक आहेत.

(२) भूव्यवस्थापक तथा सक्षम प्राधिकारी, म्हाडा यांनी सदर योजनेतील झोपडीवासियांना महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व.पु.) अधिनियम १९७१ च्या कलम ३३-३८ अन्वये दिलेल्या नोटीसीविरुद्ध संबंधित झोपडीधारकांनी उक्त अधिनियमाच्या कलम ३५ अन्वये अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे यांचेकडे अपिल दाखल केले होते. सदरची अपिले त्यांनी दिनांक १४/०३/२०१६ च्या आदेशान्वये फेटाळली आहेत.

तदनंतर या योजनेतील ७३ झोपडीवासियांनी उक्त अधिनियमाच्या कलम ३५ अन्वये उच्चस्तरीय समितीकडे दिनांक १६/०४/२०१६ रोजी अर्ज क्र. ८८/२०१६ दाखल करून या योजनेला देण्यात आलेली परवानगी, आशय पत्र, मंजूर नकाशे इत्यादी मुद्यावर आव्हान दिले आहे.

(३) सक्षम प्राधिकारी तथा भू-व्यवस्थापक, म्हाडा यांनी दिनांक २४/०५/२०१६ रोजी पोलीस बंदोबस्तात या योजनेमध्ये झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३३-३८ अन्वये निष्कासनाची कारवाई केलेली आहे. सदर कारवाई सुरु असताना झोपडीवासियांनी सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीसांना धक्काबुक्की, मारहाण व दगडफेक केल्यामुळे पोलीस विभागाने संबंधित झोपडीधारकांविरुद्ध भा.दं.वि. संहितेच्या कलमान्वये गु.र.क्र. १८२/२०१६ दाखल केला आहे, असा पोलीस विभागाचा अहवाल आहे.

(४) वर नमूद केल्याप्रमाणे झोपडीवासियांनी उच्चस्तरीय समितीकडे अर्ज केलेला आहे. उच्चस्तरीय समितीच्या निर्णयाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**धानोरा (जि.गडचिरोली) तालुक्यातील खामतळा जयसिंगटोला
मार्गावर नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केल्याबाबत**

(२८) * १९८१८ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धानोरा (जि.गडचिरोली) तालुक्यातील खामतळा जयसिंगटोला मार्गावर नक्षलवाद्यांनी दोन जणांची दिनांक २५ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास हत्या केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) सदर प्रकरणामध्ये नक्षल आरोपींनी मृतक १) गांगसु बुहु कुमोटी व २) मतकुरशहा सनकु होळी हे पोलीस खबरे असल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करून त्यांची हत्या केली. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन पुराडा अप क्र. १२/२०१६ कलम ३०२, ३६४, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भा.दं.वि. सह ३/२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार नक्षल आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

भातसा (जि.ठाणे) प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत

(२९) * १९४२४ श्री.जयंत पाटील, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भातसा (जि.ठाणे) प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पाल्हेरी, पाचिदरे, वाकीचा पाडा, घोडे पाऊल व पळसवाडा तसेच अन्य बाधित रहिवाश्यांचे सन १९९९ च्या पुनर्वसन कायद्यातील सुधारणानुसार पुनर्वसन न झाल्याने दिनांक ११ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबे धरणाखालील पात्रात बसून मुंबई महापालिकेला करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करून आंदोलन करणार असल्याचा इशारा भातसा प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीने धरणाचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या ४७ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेला तानसा प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असताना ९७ कुटुंबाचे पुनर्वसन व २७ कुटुंबातील वारसांना नोकरीत सामावून न घेणे यासंबंधी प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासोबतच त्यांना मुंबई महापालिकेत नोकऱ्या देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) होय.

(२) होय.

तानसा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. भातसा धरणांतर्गतच्या ९७ प्रकल्पबाधित कुटुंबातील ९६ प्रकल्पग्रस्तांना जलसंपदा विभागाने नोकरीस सामावून घेतलेले आहे. उर्वरित २७ प्रकल्पग्रस्त उमेदवाराना मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्याच्या सूचना दिनांक २१/०१/२०१४ रोजी मा.मंत्री महसूल यांनी ठाणे येथील बैठकीत दिलेल्या होत्या. अद्याप त्यावर मुंबई महानगरपालिकेकडून कार्यवाही अपेक्षित आहे.

(३) प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन भातसानगर वसाहतीमधील शासकीय जमिनीवर करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दि. २५/०२/२०१५ अन्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबई महापालिकेत प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देणेकरिता प्रकल्पग्रस्तांची यादी आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांच्याकडे जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दिनांक ३१/०५/२०१४ पत्रान्वये पाठविली आहे. त्यावर मुंबई महापालिकेमार्फत कार्यवाही होणे अभिप्रेत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तुळीज (ता.वसई, जि.पालघर) येथील युनिर्वसल ग्रुप ऑफ कंपनीज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकासकाने चाळधारकांची फसवणूक केल्याबाबत

(३०) * २२५५६ श्री.रामनाथ मोते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) युनिर्वसल ग्रुप ऑफ कंपनीज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी मौजे तुळीज (ता.वसई, जि.पालघर) येथील सर्वे नं.१६, हिस्सा नं.२/अ व सर्वे नं.७, हिस्सा नं.२ जागेवर असणाऱ्या २७० चाळधारकांना कमीत कमी २५० चौ.फूट क्षेत्रफळ असलेली सदनिका कोणताही मोबदला न घेता बांधून देण्याचे लेखी पत्र दिनांक १६ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास तेथील रहिवाशांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लेखी पत्र देऊन सदरहू विकासक चाळधारकांकडून २.५० ते ३ लाख रुपये वसूल करून त्यांना २५० चौ.फूटापेक्षाही कमी जागा देत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विकासकाने वसई-विरार महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संगनमत करून इमारतीमध्ये अनधिकृतपणे मजले बांधले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, चाळधारकांकडून घेण्यात आलेला मोबदला त्यांना परत करण्याबाबत तसेच अनधिकृतपणे बांधलेल्या मजल्यांवर व वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) उक्त बाब संबंधित बिल्डर आणि चाळधारकांची आपसामधील आहे. परंतु वसई-विरार शहर महानगरपालिकेने स्थळपाहणी केली असता बिल्डर व चाळधारक यांच्यामध्ये करारनामे झाल्याचे निदर्शनास येत आहे.

(२) उक्त बाब निदर्शनास आली नाही.

(३) सदर इमारतीस/चाळधारकास दिनांक १६/०४/२०१२ रोजी बांधकाम परवानगी व दिनांक २८/०४/२०१४ रोजी सुधारीत बांधकाम परवानगी देण्यात आली. परंतु विकासकाने बांधकाम परवानगी व्यतिरीक्त अतिरीक्त बांधकाम केल्याचे आढळल्याने संबंधित विकासकाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५२, ५३, ५४ व १५२ अंतर्गत नोटीस देण्यात आलेल्या आहेत व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सदर बांधकाम परवानगी दिनांक ११/०७/२०१६ रोजी रद्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे रहिवास नसलेल्या इमारती निष्कासनाशी कार्यवाही व रहिवाशी असलेल्या इमारतीमधील सदनिकांना रिकाम्या करण्याच्या नोटीसा देवून निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

(४) उपरोक्त प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनास चार आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, पालघर यांना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगांव शहरातील महेरुण परिसरातील सांडपाणी तलावात
जात असल्याने जलप्रदुषण होत असल्याबाबत**

(३१) * २२११२ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव शहरातील महेरुण परिसरातील सांडपाणी तलावात जात असल्याने जलप्रदुषण होत असल्याने जैवविविधताही धोक्यात आल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महेरुण तलावाच्या परिसरात सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाचे सांडपाणी थेट नाल्यात जाण्याच्या दृष्टीने भूमिगत पाईपलाईन टाकण्याबाबत मा.पालकमंत्री, जळगांव जिल्हा, जिल्हाधिकारी, जळगांव, महापालिका आयुक्त, जळगांव यांना दिनांक ९ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून हे सांडपाणी तलावात जाऊ नये याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

या परिसरातील सांडपाणी काही प्रमाणात तलावात जाते ही वस्तुस्थिती आहे.

(२) होय.

(३) महेरुण तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत नाही. मात्र या परिसरातील सांडपाणी तलावात जाऊ नये यासाठी महानगरपालिकेमार्फत निधीच्या उपलब्धतेनुसार भूमिगत गटार योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

तसेच या परिसरातील रहिवाशी नागरीकांनी सांडपाणी मेहरुण तलावात सोडू नये याकरीता या परिसरातील भुखंडाचा विकास करतांना महानगरपालिकेमार्फत खालील अटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

१. भुखंडातील सांडपाणी हे भुखंडात बगीचा, शोषखड्डा करून त्यात मुरवावे.
२. महानगरपालिकेची भुमीगत गटार योजना विकसीत झाल्यानंतर जमीन मालक यांनी त्यांचे भुयारी गटार ड्रेनेज महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेस जोडणे बंधनकारक राहिल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू व तलासरी (जि.पालघर) तालुक्यात काळ्या गुळाची सर्रासपणे गावठी दारू बनवून विक्री होत असल्याबाबत

(३२) * २२४८६ श्री.गुरुमुख जगवानी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू व तलासरी (जि.पालघर) उधवा, दापचरी, धुंदलवाडी, अच्छाड व अन्य परिसरात पशुखाद्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात काळ्या गुळाची सर्रासपणे विक्री होऊन गावठी दारू बनविण्यासाठी सदरहू गुळाचा वापर होत असल्याचे दिनांक ७ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी बहुल वस्तीत हातभट्ट्यांमध्ये दारू बनविण्यासाठी राज्यात बंदी असलेल्या आणि आरोग्याला घातक ठरणारा काळा गूळ व नवसागर याची खुलेआम विक्री केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू गुळामधील साखरेचे प्रमाण तपासण्याचे साधन संबंधित विभागाकडे नसल्याने तसेच धाड घालून एखाद्या व्यापाऱ्याकडून गूळ हस्तगत केला तरी त्याचा प्रयोग शाळेतील परीक्षण अहवाल तातडीने उपलब्ध होत नसल्यामुळे विक्रेते याचा फायदा घेत असून तरुण पिढी दारूच्या आहारी जात आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गावठी दारु बनविण्यासाठी सदर गुळाचा वापर होत असल्याबाबत दिनांक ७ जून, २०१६ रोजी वा त्यादरम्यान निर्देशनास आलेले नाही. परंतु याबाबत दिनांक २२ मे, २०१६ रोजी वाणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.३/१६ मुं.प्रोव्ही. अॅक्ट कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) वाणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल दिनांक ०६/०६/२०१६ रोजी केमिकल अॅनालायझर, मुंबई यांचेकडे रासायनिक तपासणी करीता पाठविण्यात आलेला असून अहवाल प्रलंबित आहे.

(४) वाणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.३/१६ मुं.प्रोव्ही. अॅक्ट कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आले असून त्याचेविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

तलासरी, डहाणू पोलीस ठाणे हद्दीत काळा गुळ व नवसागर यांची विक्री होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन हद्दीत बीट अधिकारी व कर्मचारी हे त्या त्या बीट मधील दुकाने वेळोवेळी तपासतात. तसेच चोरटी किंवा बेकायदेशीर विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**गेवराई (जि.बीड) नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय
इमारत बांधकामात गैरव्यवहार झाल्याबाबत**

(३३) * २२६०० श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) गेवराई (जि.बीड) नगरपरिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारत बांधकामाचे कार्यारंभ आदेश समर्थ इन्फ्राटेक सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांना दिनांक ६ जानेवारी, २०११ रोजी वा त्या सुमारास देण्यात आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, या कंत्राटदारास नगरपालिकेने रुपये १७,५४,२२२/- ची देयके अदा करूनही त्याने इमारत बांधकाम पूर्ण केले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नगरपालिकेने दिनांक ७ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास पुन्हा दुसऱ्या कंत्राटदारास रुपये १.९३ कोटी किंमतीचे हेच काम दिले परंतु, पूर्वीच्या कंत्राटदाराने केलेल्या कामाचा कोणताही उल्लेख नविन सुधारीत आराखडा व अंदाजपत्रकात करण्यात आला नसल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी दाखल तक्रारीची चौकशी करताना जुन्या कंत्राटदाराने केलेल्या कामाची आणि नवीन कंत्राटदाराने तेच काम केल्याचे दाखवून पुन्हा निधी घेवूनही चौकशी अधिकाऱ्याने कोणतेही निष्कर्ष त्यांच्या दिनांक ६ एप्रिल, २०१६ रोजीच्या अहवालात नमुद केले नाहीत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहारातील दोषीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) दिनांक ०६/०१/२०११ रोजी दिलेल्या कामाच्या आदेशानुसार काम सुरु केले होते. त्यानुसार झालेल्या कामाचे देयक रु.१७,५४,२२२/- संबंधित कंत्राटदारास अदा केलेले आहे.

तदनंतर सदरहू काम दुष्काळी परिस्थिती व निधी अभावी बंद पडले. नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा दि.१५/०४/२०१३ ठराव क्र.२६ नुसार कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करून कंत्राट रद्द केले.

(३), (४) व (५) पूर्वीचे कंत्राटदाराने केलेले काम वगळून उर्वरित कामाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार केले होते.

या सुधारीत अंदाजपत्रकास अधीक्षक अभियंता म.जी.प्रा. औरंगाबाद यांनी तांत्रिक मान्यता व जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक १७/०७/२०१५ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

नगरपरिषदेने रितसर ई-निविदा मागवून दिनांक ०७/०९/२०१५ रोजी दुसऱ्या कंत्राटदारास रुपये १.९३ कोटी किंमतीचे काम दिले आहे.

पूर्वीच्या कंत्राटदाराने केलेले काम वगळून उर्वरित कामाचे सुधारीत अंदाजपत्रक नगरपरिषदेने तयार केले असल्याने निधी हडप करण्याचा अथवा त्याबाबतीत चौकशी अधिकारी यांनी निष्कर्ष नमुद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभारी सहायक आयुक्त
यांच्यावर विलंबनाची कारवाई करणेबाबत**

(३४) * २१४२० श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे मालोंडे येथील सर्व्हे क्रं. ८१२ लेबो निनस बिल्डींग, कोळीवाडा (ता.वसई) येथे माजिद कुरेशी व फरीद अली सय्यद (पप्पु पि.ओ.पी.) यांनी महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय अनधिकृत बांधकाम केल्याची फिर्याद सहायक आयुक्त, श्रीमती स्मिता भोईर यांनी दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास वसई पोलीस ठाणे येथे केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सहायक आयुक्त, श्रीमती स्मिता भोईर यांनी केलेल्या फिर्यादीवरून संबंधित इसमांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा रजि.नं.१५/२०१४ महाराष्ट्र प्रोदशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, फिर्यादी सहायक आयुक्त यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी दिनांक १४ ऑगस्ट, २०१४ रोजी वा त्यासुमारास संबंधित अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांच्या इमारती अनधिकृत नसून इमारतीसंदर्भात आरोपींना कागदपत्र सादर केल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करू नयेत अशी विनंती पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे यांचेकडे केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार महापालिका सहायक आयुक्त यांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधातील आपली फिर्याद मागे घेतली असून पोलिसांना पुराव्याकामी एकही कागदपत्रे सादर केलेला नाही पोलिसांना तपासात मदत सहकार्य न करता पोलिसांची दिशाभूल करण्याचा व माहिती दडपण्याचा प्रयत्न करित असल्याने महापालिका सहायक आयुक्त यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक १३/०८/२०१४ रोजी फिर्याद दाखल केली, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) व (५) या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये श्रीमती स्मिता भोईर यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणी आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका यांना तात्काळ विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील अशासकीय आयटीआय संस्थांना व एमसीव्हीसी कनिष्ठ विद्यालयांना अनुदान देण्याबाबत

(३५) * २२६५० श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित : तारांकित प्रश्न क्रमांक १६००३ ला दिनांक १३ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय कौशल्य विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सन २००१ पूर्वी मान्यता दिलेल्या अशासकीय आयटीआय संस्थांना तसेच अशासकीय एमसीव्हीसी कनिष्ठ विद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे,
- (२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) राज्यातील सन २००१ पूर्वी मान्यता दिलेल्या अशासकीय आयटीआय संस्थांना तसेच अशासकीय एमसीव्हीसी कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत शासनाने कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

वाई (जि.सातारा) चे डीवायएसपी व ड्रगज प्रकरणाचे तपास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याबाबत

(३६) * १९४१५ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मेफेड्रोन प्रकरणात आरोपीस सहाय्य करण्यासाठी पाच लाखांची मागणी करून हॉटेल आमराईमध्ये रक्कम स्वीकारल्याप्रकरणी वाई (जि.सातारा) चे डीवायएसपी व ड्रगज प्रकरणाचे तपास अधिकारी श्री.दीपक हुंबरे, एजंट श्री.युवराज ढमाळ यांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, तदनुसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) लाचेच्या मागणीसंदर्भात संबंधितांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १२, १३(१) (ड), १३(२) अन्वये दिनांक ०८/०५/२०१६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४/२०१६ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

ठाणे शहर सर्वेक्षण मेन्टेनन्स व खाजगी इसमास

५० हजारांची लाच स्वीकारताना पकडल्याबाबत

(३७) * १९७९१ श्री.किरण पावसकर, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्रीमती

विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथे जागेचा मोजमाप नकाशा तयार करून देण्यासाठी ठाणे शहर सर्वेक्षण मेन्टेनन्स व खाजगी इसमास ५० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याची घटना दिनांक २४ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर सर्वेक्षण मेन्टेनन्स व खाजगी इसमावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) या प्रकरणी रुपये १,५०,०००/- इतकी लाच स्वीकारले प्रकरणी श्री.रमेश सरकटे- परिरक्षण भूमापक, नगर भूमापन अधिकारी, ठाणे, श्री.समीर खेडेकर- खाजगी इसम यांना दिनांक २४/०५/२०१६ रोजी अटक करण्यात आली. तसेच श्री.प्रशांत येदे-परिरक्षण भूमापक, नगर भूमापन अधिकारी, विर्लेपाले यांना दिनांक ३१/०५/२०१६ रोजी अटक करण्यात आली आहे.

(२) व (३) लाचेच्या मागणीसंदर्भात संबंधितांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १२, १३(१)(ड), १३(२) अन्वये दिनांक

२४/०५/२०१६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०१६ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्याचप्रमाणे दोन्ही कर्मचारी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

नांदेड येथील खाजगी बालगृहातील गैरप्रकाराबाबत

(३८) * २१४१९ श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पोलीस आयुक्त, मुंबई यांना माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान आलेल्या एका निनावी पत्राची त्यांनी दखल घेऊन समाजसेवा शाखेकडे त्या पत्राचा तपास सोपविला असता नांदेड येथील सुनिता या खाजगी बालगृहात १० दिवसांचे मुलं बालगृहाच्या चालक सत्यश्री गट्टे यांनी १ लाख ८० हजार रुपयांना विकल्याचे तपासात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक या प्रकरणाच्या तपास करीत असून त्यांनी केलेल्या तपासाचे निष्कर्ष काय आहेत, सदर सुनिता या खाजगी बालगृहात आतापर्यंत बेकायदेशीरपणे किती मुलांची खरेदी तसेच विक्री करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले, हे खरे आहे काय,
- (३) नसल्यास, तपास योग्यरितीने करण्यात आला किंवा नाही याबाबत पोलीस आयुक्त, मुंबई यांनी चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, नांदेड येथील सुनिता या खाजगी बालगृहाकडे आवश्यकत्या सर्व परवानग्या आहेत किंवा नाही याचाही तपास करण्यात आला आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) आरोपींनी संगनमत करून १० दिवसांच्या मुलाची रु.१,९०,०००/- इतक्या रक्कमेस बेकायदेशीर दत्तक घेण्याकरिता देवान घेवान करून अपव्यवहार केला.

(२) सदर प्रकरणी ताडदेव पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक तपास करीत असून, तपास अद्याप सुरु आहे. या गुन्ह्यात एकाच बालकाबाबत चौकशी करण्यात आली असून, अशा प्रकारचे आणखी काही अपव्यापार झाले असल्यास कारवाई होणेबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड व महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांना कळविण्यात आले आहे.

(३) सदर प्रकरणी ताडदेव पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.९४/२०१६ कलम ३७०(१), ३४ भादवि सह कलम ८० बाल न्याय काळजी व संरक्षण कायदा अन्वये दिनांक १३/४/२०१६ रोजी गुन्हा नोंद केला आहे. गुन्ह्यातील ५ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) होय.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

के.बी.सी. कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत

(३९) * १९७६५ डॉ.अपूर्व हिरे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नाशिक तसेच अनेक जिल्ह्यात प्रचंड आर्थिक फसवणूकीची व्याप्ती असलेल्या के.बी.सी. कंपनी प्रकरणाचा मुख्य संशयित सुत्रधार श्री.भाऊसाहेब चव्हाण यास पोलिसांनी दिनांक ६ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास अटक केली, हे खरे आहे काय

(२) असल्यास, संबंधित सुत्रधाराकडून बँक लॉकर मध्ये ठेवण्यात आलेले सुमारे १८ किलो सोने व २ किलो ३०० ग्रॅम चांदी इत्यादी मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, के.बी.सी. कंपनी फसवणूकीमधील पैशांची स्थावर मालमत्तेतही गुंतवणूक करण्यात आल्याचा संशय खातेदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, के.बी.सी. कंपनी फसवणूक प्रकरणी पोलिसांनी तपास केला आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले व याप्रकरणात कोणकोण सहभागी आहेत व त्यांचे विरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच, राज्यातील ५ जिल्ह्यातील ६ हजारांहून अधिक गुंतवणूकदार सभासदांची २१० कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पार्श्वभूमीवर के.बी.सी. कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या व फसवणूक झालेल्या या हजारो गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा परत मिळणेसंबंधी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी श्री. भाऊसाहेब चव्हाण व त्यांची पत्नी सौ. आरती चव्हाण यांच्या लॉकर मधील २६ किलो सोने व २ किलो ३०० ग्रॅम चांदी ही बँकेच्या लॉकरमध्ये गुन्ह्याचे तपास आणि पुढील कार्यवाही कामी संरक्षित करण्यात आलेले आहे.

(३) होय, हे ही खरे आहे.

(४) सदर प्रकरणी राज्यातील विविध पोलीस घटकांतर्गत १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २० आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी २ आरोपींना मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जामिनावर मुक्त केले आहे.

(५) आरोपीतांचे के.बी.सी. कंपनीचे नावावरील स्थावर व जंगम मालमत्ता संरक्षित करण्यात आलेली असून नमुद स्थावर व जंगम मालमत्तेबाबत पुढील कारवाईसाठी शासनाकडून सक्षम प्राधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मा.न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येत आहे.

(६) विलंब झालेला नाही.

**विरार परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांची
फसवणूक करणाऱ्या विकासांवर कारवाई करण्याबाबत**

(४०) * २१४०० अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे बोळीज, विरार पश्चिम (जि.पालघर) येथील घर नं.१५८८ या गावठाण जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे मे.स्मित बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाने सिध्दी विनायक अपार्टमेंट ही चार मजली इमारतीचे बांधकाम करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे दिनांक ३० जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी विरार परिसरातील विकासांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मौजे बोळींज विरार येथे गावठाण जमिनीवर मे.स्मित बिल्डर्स यांनी G+४ अनधिकृत बिल्डींग बांधली आहे. तसेच या प्रकरणी ग्राहकांनी मे.स्मित बिल्डर्स यांचेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करून फसवणूक करणाऱ्या विकासकावर फौजदारी तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमातील कलमाच्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई-विरार महापालिकेच्या सन २०१३-१४ च्या लेखापरीक्षण अहवालात
निदर्शनास आलेल्या औषधे खरेदीतील गैरव्यवहाराबाबत**

(४१) * २१३४७ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार महापालिकेच्या सन २०१३-१४ च्या लेखापरीक्षण अहवालात महापालिकेतील निदर्शनास आलेल्या औषधे खरेदीतील गैरव्यवहाराबाबत नगरसेवक श्री.धनंजय गावडे यांनी मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री, आयुक्त, वसई-विरार महापालिका यांचेकडे लेखी तक्रार करून या सर्व गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी अशी लेखी मागणी माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री.गावडे यांनी पत्रात नमूद केलेल्या तक्रारीपैकी प्रमुख तक्रारी कोणत्या आहेत, त्या तक्रारीची शहानिशा करण्यात येऊन दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे काय तसेच लेखापरीक्षण अहवालात औषधांच्या खरेदी व अन्य बाबतीत घेण्यात आलेले आक्षेप कोणते त्या आक्षेपांची तपासणी पूर्ण झाली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, दिनांक २५/०४/२०१६ रोजी नगरसेवक श्री.धनंजय गावडे यांनी मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे, हे खरे आहे.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांनी मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडून अंतर्गत लेखापरिक्षण केले असता सदर तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले नाही.

(२) श्री.गावडे यांनी त्यांच्या पत्रात नमुद केलेल्या तक्रारांपैकी प्रमुख तक्रारी खालीलप्रमाणे आहेत:-

(१) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सर.डी.एम.पेटिट रुग्णालयामध्ये औषध साठा तपासला असता औषधांचे मिळालेले नग व प्रत्यक्ष शिल्लक राहिलेले नग यामध्ये तफावत आढळून आलेली आहे.

प्रत्यक्षात तफावत असलेले नग हे कोणत्या कारणासाठी व कोणत्या ठिकाणी वापरण्यात आले याची खात्री लेखापरीक्षकांना करता आलेली नाही.

(२) इंजेक्शन आयर्न सुक्रोस या औषधांचे भांडार विभागाकडून १ हजार ३८२ नगर प्राप्त झाले. त्यापैकी केवळ ८६ नग वापरण्यात आले.

१ हजार २९६ नग शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र याठिकाणी केवळ ७९६ नग शिल्लक होते. म्हणजेच जवळपास ५०० नगांची तफावत आढळून आली.

(३) अे.आर.व्ही. वॅक्सीन या औषधांचे भांडार विभागाकडून ३५३ नग प्राप्त झाले. त्यापैकी २५३ नग वापरण्यात आले. सदर औषधांचे १०० नग शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र या ठिकाणी शिल्लक नग आढळून आले नाहीत. म्हणजेच १०० नगांची तफावत आढळून आली.

उपरोक्त तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य लेखापरीक्षक यांनी केलेल्या चौकशीत तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंबिवली (जि.ठाणे) येथील एमआयडीसीतील प्रोबेस
एन्टरप्रायझेस या कंपनीत झालेल्या स्फोटाबाबत**

(४२) * १९८८९ प्रा.जोगेन्द्र कवाडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.मुनिल तटकरे, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती स्मिता वाघ, श्री.जयंत पाटील, अॅड.अनिल परब, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.धनंजय मुंडे, श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली (जि.ठाणे) येथील एमआयडीसीतील प्रोबेस एन्टरप्रायझेस या कंपनीत दिनांक २६ मे, २०१६ रोजी रासायनिक भट्टीचा शक्तीशाली स्फोट होऊन त्यात ५ ते १० व्यक्ती ठार व १५० व्यक्ती जखमी झाल्याचे तसेच या स्फोटामुळे कारखाना परिसराच्या दोन ते तीन कि.मी.भागातील असंख्य घरांची छपरे, काचांची तावदाने उडून वा फूटून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या स्फोटात मृत व जखमींना नुकसान भरपाई मिळणे तसेच परिसरातील ज्या घरांचे वा मालमत्तेचे नुकसान झाले त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत काय, एकूण किती व्यक्ती, संस्थांच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे, त्याची एकूण किंमत किती आहे व झालेली नुकसान भरपाई शासन देणार आहे काय,

(३) असल्यास, डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरी व अनेक धोकादायक उद्योग अन्यत्र स्थलांतरीत करण्याच्या नागरिकांच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष, होत असून भविष्यात सर्व धोकादायक उद्योग अन्यत्र स्थलांतर करण्याबाबत तसेच उपरोक्त स्फोटात मृत, जखमी व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) होय, हे खरे आहे.

एकूण १२ व्यक्ती मृत व ३३ कामगार व नागरी वसाहतीतील १८१ व्यक्ती असे एकूण २१५ व्यक्ती जखमी झाले आहेत.

कारखान्यात झालेल्या स्फोटातील हादऱ्यामुळे त्या परिसरातील एकूण २५७९ घरांचे नुकसान झाले आहे.

(२) होय, मृत व्यक्तीच्या वारसास अर्थ सहाय्य व जखमी झालेल्या व्यक्तींच्या रुग्णालयातील उपचाराच्या खर्चासाठी मा.मुख्यमंत्री निधीतून रु.५०,५१,९१०/- (अक्षरी रुपये पन्नास लक्ष एक्कावन्न हजार नऊशे दहा फक्त) इतके अर्थ सहाय्य मंजूर केले आहे.

९ मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रु.२ लक्ष या प्रमाणे एकूण १८ लक्ष व २१५ जखमी व्यक्तींच्या वैद्यकीय उपचाराच्या रक्कमेची प्रतिपुर्ती संबंधित रुग्णालयांना महसूल विभागाकडून करण्यात येत आहे.

तसेच त्या परिसरातील एकूण २५७९ घरांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभाग व इतर विभागाकडून पुर्ण करण्यात आले आहे.

(३) डॉ.बिबली एम.आय.डी.सी.तील केमिकल कंपनी अन्वय स्थलांतरीत करणेबाबत मा.मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली दि.३०/०५/२०१६ रोजी बैठक घेण्यात आली होती.

(४) विलंब झालेला नाही.

**राज्यातील पोलीस कर्मचा-यांच्या अतिकालीक भत्त्यामध्ये
दुपटीने वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत**

(४३) * १९४८१ श्री.जयंत पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक १५८१३ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक पदापर्यंतचे अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेल्या अतिकालीक भत्त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यासंबंधी शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त अतिकालीक भत्त्यामध्ये कोणत्या स्वरूपाची वाढ व केव्हा पासून करण्यात आली आहे,

(३) तसेच, याप्रकरणी किती कालावधीत निर्णय घेण्यात येईल ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक पदापर्यंतचे अधिकारी व कर्मचारी यांना देय असलेल्या अतिकालीक भत्त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्राप्त झालेला असून, सदर प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे.

(२) प्रस्तूत प्रकरणी निर्णय झालेला नसल्याने अतिकालीक भत्त्यामध्ये अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही.

(३) सदर प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे.

गेवराई (जि.बीड) शहरातील स्वच्छता कंत्राटातील अनियमततेबाबत

(४४) * २२६०३ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) गेवराई (जि.बीड) नगरपालिकेने सन २००६ ते २०१६ या कालावधीत शहरातील स्वच्छतेचे कंत्राट एकाच कंत्राटदारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००६ ते २०१४ या कालावधीत स्वच्छता कंत्राटदाराने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम करून घेवून त्याची बोगस देयके नगरपालिकेकडून घेतली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत दिलेल्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीमध्ये उपविभागीय अधिकारी, बीड यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा आणि त्यांचे जबाब न घेता दोषींना पाठीशी घालणारा अहवाल दिनांक ६ एप्रिल, २०१६ रोजी जिल्हाधिकारी, बीड यांना सादर केला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नगरपालिकेने शहरातील स्वच्छतेसाठी केलेल्या पाच विभागांची मनुष्यबळ संख्या किती, क्षेत्र व उपलब्ध विभागनिहाय मनुष्यबळ यानुसार कंत्राटदारास नगरपालिकेने किती निधी अदा केला,

(५) शहराच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराने उचलेल्या बोगस देयकाच्या वसुलीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

तथापि, सन २००८-०९ ते २०१३-१४ या कालावधीत स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया करून स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट एकाच कंत्राटदारास देण्यात आले असल्याची वस्तुस्थिती आहे.

(२) नाही.

(३) नाही.

(४) नगर परिषद गेवराईचे शहरातील एकुण पाच विभाग असून चार विभागात कंत्राटदाराकडून स्वच्छतेचे काम करून घेण्यात येते.

स्वच्छतेचे काम प्राप्त दरपत्रकाप्रमाणे देण्यात आलेले असून विशिष्ट भागासाठी विशिष्ट मनुष्य बळाची अट नाही.

सन २००६-०७ ते २०१५-१६ मध्ये विविध कंत्राटदारांना एकुण रक्कम रुपये २,८३,९०,५९२/- निधी नियमाप्रमाणे नगरपरिषदेने अदा केला आहे.

पाचव्या विभागात नगरपरिषदेचे १२ सफाई कामगार साफसफाईचे काम करतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत

(४५) * २२६५९ श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या ३७७ एकरपैकी १७७ एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर अतिक्रमण केलेली जमीन ताब्यात घेणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे .

हर्सूल धरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी पाणलोट क्षेत्रातील काही जमिनीवर अतिक्रमण असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले असल्याने तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदर जागेची मोजणी करून घेण्यात येत आहे. सदर मोजणी पूर्ण झाल्यावर अतिक्रमीत क्षेत्र समजू शकेल.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे सिडकोच्या साडेबारा टक्के
योजनेतर्गत भूखंड मिळविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत**

- (४६) * २१७७० श्री.संदिप बाजोरिया, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले,
श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी यांनी खोट्या कागदपत्रांच्या
आधारे ट्रस्टची जमीन स्वतःच्या नावावर दाखवून साडेबारा टक्के योजनेतर्गत
मिळविलेला भूखंड रद्द करण्याची कारवाई तसेच त्रिपक्षीय करारनामाही रद्द
केल्याची नोटीस देऊन खान बहादूर खोरमसजी भिवंडीवाला या सार्वजनिक
ट्रस्टचा गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याची बाब माहे एप्रिल, २०१६
मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे सिडकोच्या साडेबारा
टक्के योजनेतर्गत भूखंड मिळविलेल्या किती दोषींवर, तसेच कारवाई केली वा
करण्यात येत आहे, कारवाईचे स्वरूप काय आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय,

भूधारक श्री.डोसू अर्देसर भिवंडीवाला यांनी भूखंड प्राप्त करून घेण्यासाठी
बोगस कागदपत्रे सादर करून सिडको महामंडळाची फसवणूक केल्याने त्यांचे
विरुद्ध दिनांक १९/१२/२०१५ रोजी एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे.
तसेच, संपादित जमिनीच्या मूळ निवाड्यात बेकायदेशीररित्या बदल केल्याचे
प्रथमदर्शनी दिसून आल्याने रोडपाली, सेक्टर २०, भूखंड क्र.४, क्षेत्र १६२००
चौ.मी. च्या भूखंडाचे वाटपपत्र, भाडेपट्टा करारनामा व त्रिपक्षीय करारनामा
दिनांक ५/४/२०१६ च्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.